

# सौयाबीन

## उत्पादन तंत्रज्ञान व विक्री व्यवस्थापन



प्रकाशक

गोदावरी व्हॅली फार्मस प्रोड्युसर कंपनी लिमिटेड  
(कंपनी संचलित)

रिसोर्स सेंटर : कळमनुरी (जि.हिंगोली) | डोंगरकडा (जि.हिंगोली) | बोलडा (जि.हिंगोली) | नांदेड

# सोयाबीन एक दृष्टीक्षेप

सोयाबीन पिकाचे महत्त्व, क्षेत्र, उत्पादन आणि उत्पादकता :

- सोयाबीन हे तेलबीव्याचे पिक असून यात तेलाचे प्रमाण २० ते २१% व प्रथिनांचे प्रमाण ४० ते ४२% आहे त्यामुळे सोयाबीन हे प्रथिनांचा सधन स्रोत समजला जातो.
- सोयाबीनमध्यील तेल काढून घेतल्यानंतर तवार होणाऱ्या सोयामिलला (पैंड) आंतसास्ट्रीय बाजारपेठेत फार मोठ्या प्रमाणात मागणी आहे. पैंडीच्या निर्यातीतून करोडो रुपयांचे परकीय चलन प्राप्त होण्यास मदत होते.
- भारतात एकूण लागवडी खालील क्षेत्र : १०५ लाख हेक्टर (२६.२.५ लाख एक्टर)
- मध्यप्रदेश : ४७.८७ लाख हेक्टर, महाराष्ट्र : ३५.२६ लाख हेक्टर, राजस्थान : १०.०६ लाख हेक्टर आणि कर्नाटक, आंग्रेजीप्रदेश, तेलंगना आणि उर्वरीत राज्य : १२ लाख हेक्टर
- जागतिक पातळीवर सोयाबीनची तुलना केली असता (ब्राझील २७ कि. /हे., अजेंटीना २५ कि. /हे.) भारताची उत्पादकता १०.१५ कि. /हे. व महाराष्ट्राची उत्पादकता ८ कि. /हे. आहे.
- जागतिक स्तरावर सोयाबीनची एकूण उत्पादकता ही ३५ करोड मे.टन च्या जवळ्यास असून यामध्ये अमेरिका ११ करोड मे.टन, ब्राझील १० करोड मे.टन, अजेंटीना ५ करोड मे.टन व उर्वरीत देश ९ करोड मे.टन उत्पादन करतात. यामध्ये भारताचा वाटा केवळ १ करोड मे.टन आहे. हे पाहाता आपणास उत्पादकता वाढविण्यासोबतच व्यापाराच्याही मोठ्या संघी उपलब्ध आहेत.

सोयाबीनच्या अल्प उत्पादकतेची कारणे	उत्पादनवाढीच्या दृष्टिकोनातून महत्त्वाच्या सूचना
माती परीक्षण व शिफारशीनुसार रासायनिक खतांचा वापर न करणे	प्रति एकरी शिफारस : नव १२ किलो+२४ किलो स्फुट+पालाश १२ किलो+८ किलो गंधक. बाजारामध्ये उपलब्ध DAP ७५ किलो + पोटेश ३० किलो + गंधक ८ किलो असे खन पेटे लेण्याचा आवश्यक.
उत्तम दर्जाच्या व पुरेशा प्रमाणात वियाणांची अनुपलब्धता.	प्रमाणीत तसेच आपल्या खाण्यास शिफारस असणाऱ्या वाणीची निवड करावी. एकरी ३० किलो वियाणे पेरावे, ऐसी ही जास्तीत जास्त १५ जुलैच्या आत करावी.
वियाण्याची उगवण क्षमता न तपासता पेरणी करणे. प्रत्येक वर्षी बाजारातून वियाणे खरेदी केल्याने उत्पादन खर्चात १००० रु.प्रति एकरी खर्च वाढतो.	सोयाबीन हे एक सरळ वाण असून दरवडी वियाणे बाजारातून खरेदी करण्याची आवश्यकता नाही. शोकलांगीची त्यांच्या जवळील सोयाबीनचे वियाणांची डगवण क्षमता तपासून त्यांच्या वापर पेरणीसाठी कराला येईल. सोयाबीनचे १०० वियाणे बाजारातून किंवा आल्या गोग पाटावर उगवण क्षमता तपासून करून पेरण्यासाठी बापावणे. १०० पेटी ७० पेरेशा जास्त वियाणांची उगवण क्षमता झाली असल्यास त्याचा बापावे पेरणीसाठी करावा.
बीजप्रक्रियेचा अभाव यामध्ये वियाणे उत्पादकांनी सोबत दिसेली धावगमची विजप्रक्रिया न करता पेरणी करणे यामुळे पुढील काळात व्याच कीड व रोगांना पिक बळी पडण्याची शक्यता.	पेरणीपूर्वी वियाण्यास शावरम या बुरशीनाशकांची ७५ ग्रॅम प्रति वर्ग प्रथम बीजप्रक्रिया करावी, त्यांतर रायझोवियम, स्फुट विरशत्याकारे आणि ट्रॉफोटंडमा या जिवाणू संदर्भातीची प्रक्रिया करावी.(या उक्ते विजप्रक्रिया केल्यास एकरे १५०-२०० रु. अंदवीत खर्च येईल)
वियाणे खोलवर पेरल्याने उगवणक्षमता कमी होणे.	पेरणी बेळी वियाणे ३-४ सें.मी. पेशा खोल पडणार नाही याची काळजी च्यावी. ट्रॉफटरने नांगरट व पेरणी केल्यास जमिनीत वियाणे खोलवर पडण्याची शक्यता असते.
बेळेवर आंतमशागत न करणे, तण निवंत्रणाकीरीता कोळपणी, खुरपणी करण्याएवजी तणनाशकाचा असंतुलीत वापर करणे.	पेरणी तणाचा प्रादुर्भाव वर्षानुवर्ष दिसून असल्यास उगवण्या पुरी पैंडामेशेलिन या तण नाशकाचा वापर करावा. बेळेवर अंतरमशागत करावी. आवश्यकता भासल्यासच तणाचा प्रकार ओळखून तणनाशक निवडावे. बाजारातूल जाहिरातीस बळी पडु नये.
बेळेवरसी आणि प्रतिवंधात्मक किड व रोगांसाठी फवारणी न करणे, बाजारामध्ये अनावश्यक आणि महागडवा रसायनांच्या फवारणीमुळे उत्पादन खर्चात प्रचंड वाढ.	१. पेरणी नंतर २१ दिवसांनी पहिली फवारणी करावी. त्यात (ट्रायझोफॉस + डेल्टामेशीन) प्रति लिटर २ ml + (कार्बन डेन्शीम + मेन्कोझेव) २ ग्रॅम प्रति लिटर पाणी (निवोलीआर्क + अॅर्पिनो अॅर्सोड) २ ml प्रति लिटर पाणीत या संयुक्त किटकनाशकाचा या बुरशी नाशकाची फवारणी केल्यास पहिल्या अवस्थेतील किडी व रोगावर चांगले निवंत्रण करता मेरील. (एकरी पहिल्या फवारणीस अंदाजीत ६०० रु. खर्च येईल.)
सोयाबीन वाढीच्या काळात पाकसाचा खंड.	२. दुसरी फवारणी फुल घरणेच्या अवस्था व शेंग भारण्याच्या अवस्थेत ईमारेकीन बेंझोमेट ५% किटकनाशक, चिलेटेंड मायक्रो न्युट्रीट आणि शामोफिनेट मिश्राईल रोको या किडकनाशकांची आणि मायक्रोन्युट्रीट या बुरशीनाशकांची संयुक्त फवारणी करावी.(या फवारणीसाठी एकरी अंदाजीत ८५० रु. खर्च येईल.)
बेळेवरसी काढणी, मळणी व योग्य साठवणुकीचे अभाव	१. पिक हे तण विरहीत ठेवावे. दर १० दिवसांनी कोळपणी करून च्यावी. २. १३:००:४५ या अन्न द्रव्यांची ४-५ ग्रॅम प्रति लिटर पाण्यात या प्रमाणे १० दिवसांनी फवारणी करावी.
	शेंग पिकले होऊन पक्व होताच पिकांची काढणी करावी. नंतर पिकांचे छोटे छोटे हिंग करून २-३ दिवस उन्हात चांगले बाळवून ३००-४०० आर.पी.एम. नुसार मक्कणी करावी.



# सोयाबीन : लागवड तंत्रज्ञान

सोयाबीन हे जगातील प्रमुख तेलबिया तसेच कडधान्य पीक आहे. सायोबीनमध्ये १६-२१% तेल व ३६-४२ टक्के प्रथिने असतात. सन १९८० च्या दशकात काही हजार हेक्टर क्षेत्रावर असणारे पीक आज देशात १०५ लाख हेक्टर (२६२.५ लाख एकर) पर्यंत वाढले आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर पीक बदल करणारे देशातील हे एकमेव पीक आहे. सोयाबीनच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर वाढ झाली असली तरी देशाची सरासरी उत्पादकता ४-४.८ किंवटल प्रति एकरच्या (१०-१२ किंवटल प्रति हेक्टर) आसपास आहे. याचे महत्वाचे कारण म्हणजे सुधारीत तंत्रज्ञानाचा अवलंब न करणे होय. खालील तंत्रज्ञानाचा अवलंब केल्यास सोयाबीनच्या उत्पादकतेत वाढ होण्यास निश्चित मदत होईल.

**१. वाणांची निवड :** सोयाबीनच्या उत्पादनात स्थैर्यता आणण्यासाठी एकाच वाणांची निवड न करता ३-४ वाणांची लागवड करणे फायदेशीर ठरते. आपल्या विभागासाठी ज्या वाणांची शिफारस करण्यात आली आहे त्यातून ३-४ वाणांची निवड करून वियाण्याची उपलब्धता पेरणी आगोदरच करून ठेवावी.

**२. सुधारीत वाण :** पेरणीसाठी व.ना.म.कृ.वि. परभणीने विकसित केलेल्या एमएयुएस ४७ (परभणी सोना), एमएयुएस ६१ (प्रतिकार), एमएयुएस ६१-२ (प्रतिष्ठा), एमएयुएस ७१ (समृद्धी), एमएयुएस ८१ (शक्ती), एमएयुएस १५८, एमएयुएस १६२ इ. सुधारीत वाणांचा तसेच जेएनकेकेव्ही, जबलपूर ने विकसित केलेल्या जेएस ३३५, जेएस ९३-०५, जेएस ९७-५२, जेएस ९५-६० व सोयाबीन संचालनालय, इंदौर व्यारा विकसित केलेल्या एनआरसी ३७ इ. वाणांचा वापर करावा.

**३. जमीन :** सोयाबीनची लागवड सर्व प्रकारच्या जमिनीत करता येते परंतु अत्यंत हलक्या जमिनीत अपेक्षित उत्पादन येत नाही. जास्त आम्लयुक्त, थारयुक्त तथा रेताड जमिनीत सोयाबीनचे पीक घेऊ नये. जमिनीत सेंद्रीय कर्बा ची मात्रा चांगल्या प्रमाणात असली पाहिजे.

**४. पूर्व मशागत :** सोयाबीन पिकाच्या योग्य व्यवस्थापनासाठी जमिनीची २ ते ३ वर्षांत किमान एकदा खोल नांगरणी करावी. पुर्वीच्या पिकाच्या काढणीनंतर उळ्हाळ्यामध्ये एक खोल नांगरणी (३० ते ४५ सें.मी.) करून नांगरणीच्या विरुद्ध दिशेत २-३ वर्षांच्या पाळ्या देवून जमिन समपातळीत करावी. शेवटच्या वर्षार पाळी पुर्वी ८ एकरी (हेक्टरी २०) गाड्या शेण खत जमिनीत पसरून छावे.

**५. हवामान :** ज्या सोयाबीनसाठी समशितोष्ण हवामान अनुकूल असते तसेच या भागात निश्चित योग्य पर्जन्यमान (७०० ते १००० मि.मी.) आहे अशा भागात हे पीक चांगले येते. सोयाबीनचे पीक जास्त उष्ण व जास्त थंड हवामानास संवेदनशील असल्यामुळे छ्वा पिकाची लागवड महाराष्ट्रात कोकण विभाग सोडून सर्व भागात खरीप हंगामात करणे योग्य आहे.

**६. पेरणीची वेळ :** सोयाबीन पेरणी खरीप हंगामात मान्सूनच्या आगमनावर अवलंबून असते. मराठवाडा विभागात सोयाबीनची पेरणी जूनच्या शेवटच्या आठवड्यापासून जुलैच्या दुसऱ्या पंधरवाड्यापर्यंत ७५ ते १०० मि.मी. पर्जन्यमान झाल्यानंतर जमिनीत पुरेशी आर्द्रता असल्याची खात्री करून घ्यावी.

**७. वियाण्याची उगवणक्षमता तपासणे :** निवड केलेल्या सोयाबीनचे वाणांची उगवणक्षमता पेरणी करण्या आगोदर तपासून किमान ७० टक्के असल्याची खात्री करावी.

**८. बिज प्रक्रिया :** सोयाबीनची पेरणी करण्यापूर्वी वियाण्यास थायरम (४.५ ग्रॅम/कि.ग्रॅ.) किंवा काबैन्डेझीम ५० डब्लू.पी. (३.० ग्रॅम/कि.ग्रॅ.) किंवा थायरम अधिक काबैन्डेझीम २:१ या प्रमाणात ३.० ग्रॅम/कि.ग्रॅ. किंवा मिश्र उत्पादन काबौविसन ३७.५ + थायरम ३७.५% (विटावेस पावर) ३ ग्रॅम प्रति किलो वियाणेची बिज प्रक्रिया करणे आवश्यक आहे. या शिवाय बिज प्रक्रियेसाठी जैविक बुरशीनाशक ट्रायकोडर्मा विरीडी (८ ते १० ग्रॅम/किलो वियाणे) चा वापर सुध्या करू शकता. बरील बुरशी नाशकांची बिज प्रक्रिया केल्यानंतर रायझोवियम जिवाणू खत (ब्रेडी रायझोवियन) + स्फूरद विरघळणारे जिवाणू खताची (पीएसबी) २५० ग्रॅम प्रति १० किलो वियाण्यास प्रक्रिया करावी व नंतर सावली मध्ये वाळवून शक्य तेवढ्या लवकर पेरणी करावी. बिज प्रक्रियेसाठी व.ना.म.कृ.वि., परभणी निर्मित द्रवरूप जैविक खताचा सुध्या उपयोग करता येतो.

**९. लागवडीचे अंतर व पद्धत :** सोयाबीनची पेरणी ४५५५ सें.मी. किंवा ३०५७.५ सें.मी. अंतरावर पामर किंवा ट्रॅक्टरचलित सिड ड्रिलच्या सहाय्याने करावी. पेरणी करतेवेळेस वियाणे २.५ ते ३.० सें.मी. खोलीपेशा जास्त खोल पेल नये अन्यथा वियाण्याची उगवण क्षमता कमी होऊन उत्पादनात घट येक शकते. मान्सूनच्या पावसाच्या आगमनास उपरी झाल्यास किंवा पेरणीस विलंब झाल्यास सोयाबीनच्या हळव्या वाणांची लागवडीसाठी निवड करून पेरणीसाठी प्रति हेक्टरी २५ टक्के जास्त वियाणे वापरावे व दोन ओळीतील अंतर ३० सें.मी. ठेवावे.

**१०. वियाण्याचे प्रमाण :** सोयाबीनच्या मध्यम आकार असलेल्या वाणांसाठी (एमएयुएस ७१, एमएयुएस ८१, एमएयुएस १५८, एमएयुएस १६२, जेएस ३३५, जेएस ९३-०५ इ.साठी) एकर ३० (हेक्टरी ७५) किलो वियाणे वापरावे. एकरी झाडांची संख्या १.७६ ते १.८० लाख ठेवावी.

**११. रासायनिक खते :** सोयाबीनसाठी १२ किलो नत्र + २४ किलो स्फूरद + १२ किलो पालाश + ०८ किलो गंधक प्रति एकर पेरणीच्या वेळेसच छावे. स्फूरद देण्यासाठी सिंगल सुपर फॉस्फेट या खताचा वापर

केला तर अतिरिक्त गंधक देण्याची आवश्यकता नाही. परंतु इतर गंधक रहीत खतांचा (१८:१८:१०, १२:३२:१६, १०:२६:२६ डीएपी इ.) खतांचा वापर केला तर ८ किलो गंधक प्रति एकरी घ्यावे. रासायनिक खताबरोबर हेक्टरी १० किलो फेरेट किंवा २५ किलो काबोफ्युरॉन दिल्यास सोयाबीन वरील महत्वाच्या किंडी खोडमाशी व चक्री भुग्याचे व्यवस्थापन करण्यास मदत होते. सोयाबीनसाठी सर्व रासायनिक खते पेरणीच्या वेळेसच घ्यावेत. पेरणी नंतर नत्रयुक्त खतांचा वापर टाकावा तसेच माती परीक्षण अहवालानुसार रासायनिक खतांची मात्रा कमी जास्त करावी. पेरणीसाठी ट्रॅक्टरचलित पेरणी व खत यंत्राचा वापर केल्यास खते बियाण्याच्या ५ ते ७ सें.मी. खाली पडेल अशा रितीने पेरणी करावी. कोणत्याही परिस्थीतीत बियाण्यास खतांचा स्पर्श होऊ देऊ नये. शिफारस केलेल्या खतांची मात्रा देण्यासाठी खालील पर्यायाचा वापर करता येईल.

प्रपांत क्र.	खते प्रति हेक्टर
१	युरिया (४० कि.ग्र.) + १०:२६:२६ (११५ कि.ग्र.) + सिंगल सुपर फॉस्फेट (१८७.५ कि.ग्र.)
२	युरिया (१६.३० कि.ग्र.) + १२:३२:१६ (१८०.५ कि.ग्र.) + गंधक (२० कि.ग्र.)
३	युरिया (६५ कि.ग्र.) + सिंगल सुपर फॉस्फेट (३७५ कि.ग्र.) + म्युरेट ऑफ पोर्ट्श (५० कि.ग्र.)
४	युरिया (१४.३४ कि.ग्र.) + डाव अमोनियम फॉस्फेट (१३०.४ कि.ग्र.) + म्युरेट ऑफ पोर्ट्श (५० कि.ग्र.) + गंधक (२० कि.ग्र.)
५	१५:१५:१५ (२०० कि.ग्र.) + सिंगल सुपर फॉस्फेट (१८७.५ कि.ग्र.)
६	१८:१८:१० (१६६ कि.ग्र.) + सिंगल सुपर फॉस्फेट (२२.३३ कि.ग्र.)

**१२. आंतर मशागत :** पेरणीनंतर पोक २० ते ३० दिवसांचे असतांना दोन कोळपण्या / निंदणी करून शेत तणाविरहित ठेवावे. मार्गील काही वर्षापासून पेरणी नंतर निरंतर पडणाऱ्या पावसामुळे किंवा मजुरांच्या करतरतेमुळे निंदणी / कोळपणी करण्यास अवघड होत आहे. अशा परिस्थीतीत तण नाशकांचा वापर प्रभावी ठरतो. यामध्ये पेरणीनंतर परंतु डगवणीपूर्वी पैंडामिथॅलीन (१ ते १.३२ लि./एकरी), मेटालोक्लोर किंवा क्लोमाझोन (०.८० लि./एकरी पाण्यातून फवारावे किंवा पेरणीनंतर १५ ते २० दिवसांनी व तणे २ ते ४ पानांच्या अवस्थेत असताना क्लोरोम्युरान इथाईल (व्यापारी नाव - क्लोबेन/क्युरीन) १४.४ ग्रॅम/एकरी किंवा इमे झेंथापायर (व्यापारी नाव - परस्युट) किंवा

किवजालोफाप इथाईल (व्यापारी नाव - टरगा सुपर) ०.४०० लिटर/एकरी किंवा फे नाक्सीप्राप-पी-इथाईल (व्यापारी नाव - व्हिप सुपर) ०.३० लिटर/एकरी ची फ वारणी एकरी २८०-३२० लिटर पाण्यातून करावी. तणनाशकांची फ वारणी फ्लॅट पॅन किंवा फ्लॉड जेट नोजल लावून ओलावा असलेल्या जमिनीवरच केली पाहिजे. सोयाबीन पीकामध्ये दरवर्षी आलटून पालटून वेगवेगळ्या तणनाशकांचा वापर करावा.

**१३. संजीवकाचा वापर :** सोयाबीनची उत्पादकता वाढविण्यासाठी सायकोसील ५०० पी.पी.एम. (१० मि.ली./१० लिटर पाणी) ची फ वारणी फुले लागण्याच्या अवस्थेत करावी.

**१४. आंतर पीक/दुबार पीक पध्दती :** आंतरपीक पध्दतीत सोयाबीनची लागवड जास्त फायदेशीर आढळून आली आहे. कोरडवाहू परिस्थितीत सोयाबीन + तूर आंतरपीक पध्दतीत २:१ किंवा ४:२ हे प्रमाण फायदेशीर आढळून आले आहे. तसेच ओलीताखाली सोयाबीन + कापूस १:१ किंवा २:१ या प्रमाणात घ्यावे. सोयाबीन आधारित दुबार पीक पध्दतीत रबी ज्वारी किंवा करडई ही पीक पध्दती ओलीताखाली फायदेशीर आढळून आली आहे.

**१५. पाण्याचे नियोजन :** सोयाबीनमध्ये रोप, फुलोन्याची व शेंगा भरण्याची अवस्था या पाण्याच्या ताणास संवेदनशील आहेत. या कालावधीत १२-१५ दिवसाची पावसाची उघडीप झाल्यास या अवस्थेत पीकास पाणी दिल्यास उत्पादनात भर पडते.

**१६. काढणी व मळणी :** शेंगा पिवळ्या पहून पक्व होताच पिकाची काढणी लवकर करावी. कापणी नंतर पीकाचे छोटे छोटे ढीग करून २-३ दिवस उन्हात चांगले वाळवून मळणी यंत्राची गती कमी करून मळणी करावी व बियाण्याच्या बाबू आवरणाला इज्जा पोहोचणार नाही याकडे लक्ष घ्यावे. मळणी करतांना बियाण्यातील आद्रता १४ टके पर्यंत असेत तर मळणी यंत्राच्या फे न्यांची गती ४०० ते ५०० (आर.पी.एम.) केरे प्रति मिनीट इतकी ठेवावी व बियाण्यातील आद्रतेचे प्रमाण १३ टके पर्यंत असेल तर गती ३०० ते ४०० (आर.पी.एम.) केरे प्रति मिनीट इतकी ठेवावी.

**१७. उत्पादन :** सोयाबीन लागवडीच्या सुधारीत तंत्रज्ञानाचा अवलंब केल्यास सोयाबीनचे १०-१२ किवंटल प्रति एकरी इतके हमखास उत्पादन येऊ शकते.



# सोयाबीनवरील किडी व रोग व्यवस्थापन



तंबाखुवरील पाने खाणारी अळी



डंटअळी



डंटअळी




पाने पोखरणारी अळी



घाटेअळी



चक्री भुंगा



खोडमाशी



काळी काटेरी अळी



शेंगा पोखरणारी अळी

- तंबाखुवरील पाने खाणारी अळी व केसाळ अळ्या एकाच पानावर पुंजक्याने अंदी घालतात व त्यातून बाहेर पडलेल्या अळ्या सुरुवातीला एकाच पानावर बहुसंख्य असतात, अशी अंडी व अळीग्रस्त पाने अलगाद तोहून किडीसह नष्ट करावीत.
- हिरवी घाटे अळी व तंबाखुवरील पाने खाणारी अळी या किडीची प्रादुर्भावाची पातळी समजेण्याकरीता सर्वेक्षणाकरीता प्रत्येक किडीसाठी हेक्टरी ५ कामांध सापले शेतात लावावेत. सापल्यामध्ये प्रतिदिन ८ ते १० पतंग सतत २ ते ३ दिवस आढळल्यास किडीच्या नियंत्रणाची उपायायोजना करावी आणि सापल्यात जमा झालेले पतंग रक्किलमिश्रित पाण्यात टाकून नष्ट करावेत.



सापला पिके



कामगंध सापला



पक्षी थांबा

## जैविक पद्धती

- तंबाखुवरील पाने खाणाऱ्या (स्पोडोपेट्रा) अळीच्या व्यवस्थापनासाठी एस.एल.एन.पी.ली. ५०० एल.इ. २ मि.लि. प्रति लिटर पाणी किंवा नोमुरिया रिलाई या बुरशीची ४ ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी प्रादुर्भाव आढळून येताच करावी.
- पाने खाणाऱ्या अळ्या (स्पोडोपेट्रा, डंटअळ्या, केसाळ अळी, घाटेअळी इ.) यांच्या व्यवस्थापनासाठी ५ टक्के निंबोद्धी अर्क किंवा ऑझाडिरिक्टन १५०० पीपीएम किंवा बिल्हेरीया बैसियाना किंवा नोमुरिया रिलाई या उपयुक्त बुरशी ४० ग्रॅम किंवा बैसिलस थुरिजिनसिस २० ग्रॅम १० लिटर पाण्यात मिसळून फवारावे.



कॅराबीड भुंग्याची अळी  
डंटअळीला खाताना



भक्षक डेकूण  
अळीला खाताना



बुरशीग्रस्त अळी

## रासायनिक पद्धती

- ज्याटिकाणी चक्रीभुंगा आणि खोडमाशीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात येतो अशा ठिकाणी पेरणीचे वेळेस फोरेट १० टक्के दाणेदार १० किलो प्रति हेक्टर जमिनीत ओल असताना टाकावे.

## आर्थिक नुकसानीची पातळी

- तंबाखुवरील पाने खाणारी अळी : १० अळ्या/मी. ओळीत पीक फुलोन्यावर येण्यापूर्वी
- डंट अळी : ४ अळ्या/मी. ओळीत पीक फुलोन्यावर असताना ३ अळ्या/मी. ओळीत पीक शेंगा परण्याच्या अवस्थेत असताना
- घाटेअळी : ५ अळ्या/मी. ओळीत पीक घरण्याच्या अवस्थेत असताना
- पाने पोखरणारी अळी : सरासरी १० टक्के प्रादुर्भाव पाने
- चक्री भुंगा : ३ ते ५ प्रादुर्भाव झाडे प्रति मीटर ओक
- खोडमाशी : १० ते १५ टक्के प्रादुर्भावग्रस्त झाडे.

## सोयाबीनवरील प्रमुख किडी

- तंबाखुवरील पाने खाणारी अळी
- पाने पोखरणारी अळी
- काळी काटेरी अळी
- खोडमाशी
- चक्री भुंगा
- घाटेअळी
- शेंगा पोखरणारी अळी
- डंटअळी
- घाटेअळी
- पाने खाणारी अळी

## एकात्मिक कीड व्यवस्थापन

### मशागतीय पद्धती

- सोयाबीनची लागवड करण्यापूर्वी शेतात उन्हाळी नांगरट करावी.
- मुख्य पिकाभोवती एंडी आणि सूर्यफुल या सापला पिकाची एक ओळ लावावी आणि त्यावर तंबाखुवरील पाने खाणारी अळी आणि केसाळ अळी यांची प्रादुर्भावग्रस्त पाने अळ्यासहीत नष्ट करावीत.
- पेरणी जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत संपादवी. ज्या भागामध्ये चक्रीभुंग्याचा प्रादुर्भाव नियमित मोठ्या प्रमाणात दिसून येतो तेथे पिकाची पेरणी जून अखेर पर्यंत करावी. उशीरा पेरणी केल्यास सदर किडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आढळून येतो. सरी वरंबा किंवा पट्टा पद्धतीने लागवड केल्यास किटकनाशकाची फवारणी करणे सोयीचे होईल.
- पिकाच्या सुरुवातीचे अवस्थेत पीक तणमुक्त ठेवावे. बांधावर असणाऱ्या किडीच्या पुरक वनस्पतीचा नाश करावा.
- पिकांची फेरपालट करावी. सोयाबीन पिकांनतर भुंगुगांचे पीक घेऊ नये.

## यांत्रिक पद्धती

- शेतात अगदी सुरुवातीला किड-रोग ग्रस्त झाडे दिसताच उपरून नष्ट करावीत.
- चक्रीभुंगा व खोडमाशीच्या प्रादुर्भावामुळे किडग्रस्त पाने, फांद्या वाळतात. अशी किडग्रस्त झाडे, पाने, फांद्या यांचा आतील किडीसह नायनाट करावा.

किंडी	किटकनाशके	मात्रा / १० लि. पाणी
पाने खाणाऱ्या	किनॉलिफॉस २५ इंसी किंवा	२० मिली
अळया	क्लोरोपायरीफैस २० इंसी किंवा	२० मिली
(स्पोडोन्टेरा, डंटअळया, घाटेअळी, काळी काटेरी अळी)	डायकलोरब्लास ७६ इंसी किंवा क्लोरेनट्रानीलीप्रोल १८.५ एससी किंवा इन्होकळाकार्ब १५.८ इंसी किंवा ईमापेक्टिन बेन्झोएट ५ एसजी	६ मिली ३ मिली ७ मिली ३.५ ग्रॅम
पाने पोखरणारी/ गुंडाळणारी	मोनोक्रोटोफॉस ३६ एसएल किंवा	८.५ मिली
अळी चळी	ट्रायझोफॉस ४० इंसी.	१२ मिली
भुंगा	ट्रायझोफॉस ४० इंसी किंवा क्लोरेनट्रानीलीप्रोल १८.५ एससी किंवा थायकलोप्रीड २१.७ एससी किंवा इधिअॅन ५.० इंसी	१२ मिली ३ मिली १५ मिली ३० मिली
खोडमाशी	ट्रायझोफॉस ४० इंसी किंवा क्लोरेनट्रानीलीप्रोल १८.५ एससी किंवा फोरेट १० सीजी	१२ मिली ३ मिली ३० मिली १५ कि./हे

- पेट्रोल घासाठी मात्रा तीनपट वाढावी.
- सेतात किटकनाशकांचा वासर करताना हल्लोवे व तोंडावर मास्कवा वासर करावा.

## सोयाबीनवरील रोगांचे एकात्मिक व्यवस्थापन

बाढत्या क्षेत्राबरोबरच महाराष्ट्रातील सोयाबीन वरील रोगांचे प्रमाणही बाढताना दिसत आहे. त्यादृष्टीने महाराष्ट्रात सोयाबीनवर आढळणाऱ्या विविध प्रमुख रोगांची माहिती व उपाययोजना येथे दिलेल्या आहेत.



चारकोल रॉट (मुळकूज)



कॉलर रॉट

### मुळकूज (चारकोल रॉट)

हा रोग मॅक्रोफोमिना फॅसिओलना (रायझोक्टोनिया बटाटीकोला) *Macrophomina phaseolina* (*Rhizoctonia bataticola*) या बुरशीमुळे होतो. या बुरशीचा प्रसार वियाणाव्यादरे व मात्रीतून होतो. या रोगामुळे उत्पादनात ७७ टक्के पर्यंत घट होऊ शकते. जमिनीत पाण्याची/ओलाव्याची कमतरता व उण वातावरणात या रोगाचा प्रसार वेगाने होतो. या रोगामुळे रोपावस्थेतील पिकाची मुळे कुजून

रोपे वाळतात व मरतात. प्रादुर्भावग्रस्त झाडाच्या खोडाची किंवा मुळाची साल काढून बघितल्यास आत असंख्य लहान, गोलाकार, काळ्या रंगाच्या रोगपेशी (स्कलेरोशिया) दिसतात.

### व्यवस्थापन

- रोगास सहनशील वाणांची लागवड करावी (एनआरसी ३७, एमएसीएस १३).
- पेरणीपूर्वी वियाण्यास थायरम किंवा कॅप्टन ३ ते ४ ग्रॅम प्रति किलोग्रॅम वियाणे या प्रमाणात विजप्रक्रिया करावी.
- पिकांची फेरपालट करावी.
- पिक्रिपक पध्दतीसुधा रोगाचा प्रसार रोखण्यास मदत करते.

### कॉलर रॉट

हा रोग स्कलेरोशियम रोल्फसी (*Sclerotium Rolfsii*) या बुरशीमुळे होतो. रोगकारक बुरशीचा प्रसार मात्रीतून होतो. या रोगामुळे उत्पादनात ३० ते ४० टक्के पर्यंत होऊ शकते. झाडाच्या जमिनीलगतच्या खोडावर पाढऱ्या रंगाचे कापसासारखे धागे दिसतात. व त्यावर लालसर रंगाच्या रोगपेशी (स्कलेरोशियम) दिसतात. त्यानंतर खोडाचा प्रादुर्भावग्रस्त भाग सडतो व झाड सुकून झुकते / कोलमडते व खाली पडते. लहान रोपे लगेच मरतात तर मोठी झाडे प्रथम पिक्टी पडतात व नंतर मरतात. शेतीची मशागतीची कामे, वारा व पाण्याव्यादरे ह्वा रोगपेशी (स्कलेरोशियम) सर्वत्र पसरतात.

### व्यवस्थापन

- रोगास सहनशील वाणांची लागवड करावी (एनआरसी ३७).
- शेतात स्वच्छता राखणे. या रोगाचे प्रादुर्भावग्रस्त झाडे उपटून गोळा करून नष्ट करावीत.
- पिकांची फेरपालट करावी.
- क्लोरोबेन एकरी ८ किलोग्रॅम या प्रमाणात जमिनीत मिसळून घावे.



पॉड ब्लाईट (रोग वाळणे)/अंथ्रोकनोज



तोंबेरा / गेरवा

### शेंगा वाळणे (पॉड ब्लाईट)/अंथ्रोकनोज

हा रोग क्लेक्टोट्रीकम डिमेटीयम (*Collectotrichum dematium* f.sp. *truncatum*) या बुरशीमुळे होतो. या रोग बुरशीचा प्रसार वियाणाव्यादरे होतो तसेच प्रादुर्भावग्रस्त झाडाच्या अवशेषांवरही ही बुरशी जगते. या रोगामुळे उत्पादनात सर्वसाधारणपणे १६ ते २५ टक्के पर्यंत घट होते. परंतु प्रादुर्भाव तीव्र स्वरूपाचा असेल तर १०० टक्के पर्यंत नुकसान होऊ शकते. जास्त तापमान व जास्त आर्द्रता या रोगास पौष्टक ठरते. पिक फुलो-न्यात असताना खोड, पाने व लागलेल्या शेंगावर विविध आकाराचे लालसर, गडद तपकिरी रंगाचे ठिपके / चट्टे दिसतात. त्यानंतर याच भागावर बुरशीच्या बिजांडकोषांचे काळ्या रंगाचे आवरण (*Acervuli*) चढते. प्रादुर्भावग्रस्त शेंगा सुरुवातीस पिवळसर-हिरव्या दिसतात व नंतर वाळतात. प्रादुर्भावग्रस्त शेंगामध्ये दाणे भरत नाहीत किंवा भरलेच तर ते अतिशय लहान, सुरकुतलेले दिसतात. पाने पिक्टी

तपकिरी होणे, वाकडी होणे व गळणे ही संष्टा या रोगाची लक्षणे आहेत. प्रादुर्भावग्रस्त झाडांचे उत्पादन पुढील वर्षी वियाणे म्हणून वाफरल्यास निघणारी रोपे लगेच मरुन जातात.

### व्यवस्थापन

१. पेरणीसाठी स्वच्छ वियाणे वापरावे.
२. रोगास सहनशील वाणांची लागवड करावी. (उदा. ब्रॅंग).
३. रोगग्रस्त झाडांचे अवशेष नष्ट करावेत.
४. पेरणीपूर्वी वियाण्यास थावरम किंवा कैप्टन ३ ते ४ ग्रॅम प्रति किलो ग्रॅम वियाणे या प्रमाणात विजप्रक्रिया करावी.
५. झायनेब ७५ डब्ल्यू पी (इंडोफिल झेड-७८) किंवा मॅक्सिओब ७५ डब्ल्यू पी (डायथेन एम-७५/मेर्जेट / इंडोफिल एम-४५/मॅसिथेन एम-४५/स्पर्श) ची ०.२ टक्के तीव्रतेची फवारणी करावी.

### तांबेरा/गेरवा

हा रोग फॅकोस्पोरा पॅचीरीझी (*Phakopsora pachyrhizi*) या बुरशीमुळे होतो. अधिक पाऊस झाल्यास, तापमान कमी झाल्यास (१८ ते २८ अं.सें.) व आर्द्रता ८० टक्के च्या जवळ्यास असतांना व पानावर सतत ३ ते ४ तास ओलावा असतांना या रोगाच्या प्रादुर्भावाची शक्यत वाढते. ग्रावी किंवा पहाटेच्या वेळी पडणारे धुके या रोगाच्या प्रादुर्भावाची शक्यता वाढवते. पानाचा जवळ्यास सर्व पृष्ठभाग लालसर तपकिरी भुरकट रंगाच्या चट्टे / ठिपक्यांनी भरून जातो. हे ठिपके पानाच्या पृष्ठभागाच्या वर उभारून आलेले दिसतात. या ठिपक्यांच्या आजूबाजूचा भाग पिवळा पडतो. असे ठिपके सर्वात अगोदर व अधिक संख्येने झाडाच्या खालच्या पानावर व पानाच्या खालच्या बाजूने येतात. नंतर हे ठिपके गडद भुरकट काळसर रंगाचे होतात. पाने हळूहळू पिवळी पदून बाल्यात, रोगाच्या प्रादुर्भाव एका आठवड्याच्या आतच पूर्ण पिकाची पाने गळून जातात व उत्पादनात ४० ते ८० टक्के पर्यंत ही नुकसान होऊ शकते. प्रादुर्भावग्रस्त पानावर बोटे फिरवल्यास भुरकट रंगाची पावडर बोटांना लागते.

### व्यवस्थापन

१. रोगास सहनशील वाणांची लागवड करावी. (एमएयुएस ६१-२)
२. सुरुवातीच्या अवस्थेतील प्रादुर्भावग्रस्त रोपे काढून नष्ट करावी.
३. हेक्झाकोर्नेझोल ५ ई.सी. (कॉर्टेंफ / हेक्झाझोल / ट्रिगर / हेक्झासेल / सिलारा / रिझल्ट) किंवा प्रोपीकोर्नेझोल २५ ई.सी.(टिल्ट/ प्रोपिक्युअर) ८०० मि.लि. किंवा ट्रायडिमेफॉन २५ डब्ल्यू पी (बेलेटॅन) किंवा कार्बोकिसन ७५ डब्ल्यू पी (विटावैक्स) ८०० ग्रॅम ८०० लिटर पाण्यात मिसळून एक हेक्टर क्षेत्रावर फवारणी करावी.
४. मॅक्सिओब ७५ डब्ल्यू पी (डायथेन एम-४५/मेर्जेट / इंडोफिल एम-४५/मॅसिथेन एम-४५/स्पर्श) किंवा झायनेब ७५ डब्ल्यू पी (इंडोफिल झेड-७८) २५०० ग्रॅम १००० लिटर पाण्यात मिसळून एक हेक्टर क्षेत्रावर फवारणी करावी.

### दाणे जांभळे होणे

हा रोग सरकोस्पोराकिकुजी (*Cercospora Kikuchii*) या बुरशीमुळे होतो. वियाण्यांचा रंग गुलाबी ते गडद जांभळा होतो. अशा वियाण्यांची उगवणशक्ती कमी होते. अशा वियाण्यांपासून उगवलेली रोपे लवकर मरण्याची शक्यता असते. हा रोग तुलनेने कमी प्रमाणात येतो.

**तंत्रिक सहाय्यक :** वसंतरात नाईक मराटवाडा कृषि विद्यार्थी, परभणी

झेतक्नांवाचाई सुचावा: मदरेल देण्यात आसेली माहिती ही प्रगतशील शेक्याचे अनुभव आणि वसंतरात नाईक मराटवाडा कृषि विद्यार्थी, घरचवी यांच्याद्वारे प्रकाशीत विद्येय माहिती शिवेक्षन पेश्यात आली असून गोदा कार्मसू ही संस्था चौकलाचा उत्तमतात्पर्यावर वर्चन किंवा इमी देत नाही. यांचीचा उपयोग हेक्झाई इत्यापि अनुभवाप्त करावा.

सोयाबीन उत्पादन तंत्रज्ञान व विक्री व्यवस्थापन

### व्यवस्थापन

१. रोगास सहनशील वाणांची लागवड करावी (एनआरसी ३७).
२. शेतात स्वच्छता राखणे. या रोगाचे प्रादुर्भावग्रस्त झाडे उपटून गोळा करून नष्ट करावीत.
३. पिकांची फेरपालट करावी.
४. क्लोरोबेन एकरी ८ किलोग्रॅम या प्रमाणात जमिनीत मिसळून आवाये.



### यल्लो मोझाईक

हा रोग मुगावरील यलो मोझाईक विषाणुमुळे (MBYMV) होतो. या रोगाचा प्रसार पांढरी माशीद्वारे होतो. पेरणीनंतर ७५ दिवसापर्यंत या रोगाचा प्रादुर्भाव झाल्यास मोठे नुकसान होते. परंतु ७५ दिवसानंतर प्रादुर्भाव झाल्यास फारसे नुकसान होत नाही. प्रादुर्भावग्रस्त झाडाच्या पानावर पिवळ्या-हिरव्या रंगाच्या चट्टायांचे मिश्रण दिसते. जास्त प्रादुर्भावात पाने पुर्णपणे पिवळी होतात. त्यानंतर पानांच्या पिवळ्या भागावर गडद भुरकट-तपकिरी रंगाचे ठिपके दिसतात व पाने मलूल झाल्यासारखी दिसतात.

### व्यवस्थापन

१. रोगास सहनशील वाणांची लागवड करावी. (जे.एस ९७-५२)
२. प्रादुर्भावग्रस्त रोपे शोधुन काढून ती नष्ट करावीत.
३. पांढर्या माशीचे व्यवस्थापन करावे (थायमिथोक्झाम २५ डब्ल्यू जी. २ ग्रॅम / १० लिटर पाणी).

### सोयाबीन मोझाईक

हा रोग सोयाबीन मोझाईक विषाणुमुळे (SMV) होतो. या रोगाचा प्रसार मावा, झाडाचा रस व वियाद्वारे होतो. प्रादुर्भावग्रस्त झाडांची वाढ खुंटते व त्यांची पानेही लहान, अरुंद दिसतात. प्रादुर्भावग्रस्त वियाणे उगवत नाही किंवा त्यापासून रोगग्रस्त रोप उगवते.

### व्यवस्थापन

१. वियाणे विषाणू विरहीत असावे.
२. शेतातील तणे काढून टाकावीत व पिकावरील व्यवस्थापन करावे. (थायमिथोक्झाम २५ डब्ल्यू जी. २ ग्रॅम किंवा डायमेथोएट ३० ई.सी. १० मि.ली. / १० लिटरपाणी)
३. प्रादुर्भावग्रस्त रोपे शोधुन काढून ती जाळून नष्ट करावीत.
४. रोगास प्रतिकारक्षम वाण वापरावेत (एमएसीएस ५८, एमएसीएस १२४).



दाणे जांभळे होणे



यल्लो मोझाईक



सोयाबीन मोझाईक



## • गोदा फार्मस्‌ ग्रुपकडून राबविण्यात येणारे उपक्रम •

### प्रिय शेतकरी बंधुंनो,

गोदावरी व्हॅली फार्मस् प्रोड्युसर कंपनी, कळमनुरी ही शेतकरी उत्पादक कंपनी असून हिंगोली, नांदेड व वाशिम जिल्ह्याच्या कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी व त्यांना आवश्यक सेवा मुविधा उपलब्ध करण्यासाठी कार्यरत आहे. कंपनी अंतर्गत कृषि निविष्टा पुरवठा केंद्र सोयाबीन, हळद, हरभरा व केळी या पिकांच्या कृषि विस्तार कार्यासोबत थेट शेतकऱ्यांकडून उत्पादित माल खरेदी करत आहे. तसेच गोदा फार्मस् तर्फे शेतकऱ्यांना विश्वासार्ह, दर्जेदार व प्रमाणित वियाणे उपलब्ध व्हावे या दृष्टिकोनातून सोयाबीन विजोत्पादन कार्यक्रम राबवित आहे. गोदा फार्मस् ही संस्था अल्प कालावधीमध्ये शेतकऱ्यांचा विश्वास संपादन करण्यात यशस्वी झालेली आहे. खर्च वजा जाता होणाऱ्या नफ्यामध्ये शेतकऱ्यांची भागीदारी ही अद्भूत योजना कंपनीकडून शेतकऱ्यांना त्यांच्या मैहवतीचा व कष्टाचा योग्य मोबदला मिळण्याच्या दृष्टिकोनातून राबविण्यात येत आहे.

### कंपनीचे ध्येय

- कंपनीच्या कार्य क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या प्रत्येक कुटुंबाचे उत्पन्न रु. ३०,००० प्रतिमहा पर्यंत वाढविणे.
- कंपनीच्या कार्य क्षेत्रात रहिवासी असणाऱ्या शेतकरी कुटुंबाचे आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनमान उंचावणे आणि आरोग्य आणि शिक्षण याबवतची जागृती वाढविणे.

### कंपनीचे उद्दीष्ट

- सोयाबीन, हरभरा, हळद आणि केळी या पिकांमध्ये प्रामुख्याने लागवडीपासून ते काढणी पर्यंत शेतकऱ्यांना माहिती देणे आणि साठवणूक व विक्री या कामी मदत करणे.
- प्रति एकर उत्पादकता वाढविणे.
- प्रति कुटुंब उत्पन्न वाढीसाठी अन्य उत्पन्नाचे स्रोत विकसित करणे आणि त्या स्रोताचे मार्केटींग करणे.

### कंपनीची कार्यपद्धती

- दर्जेदार, वियाणे, खते, औषधे व यांत्रिक सेवा यांची उपलब्धता
- शेतकऱ्यांच्या घरापासून कंपनीच्या फैक्टरीपर्यंत मालवाहतूक मुविधा उपलब्ध करून देणे.
- शेतीमालाची थेट खरेदी व्यवस्था (सोयाबीन, हरभरा, हळद, केळी आणि डाळिंब इ.)
- पारदर्शक खरेदी व्यवहार.
- शेतकऱ्यांना दर्जेदार वियाणे उपलब्ध व्हावे म्हणून विजोत्पादन कार्यक्रम.
- दररोजच्या खरेदी भावांची शेतकऱ्यांना एसएमएसद्वारे माहिती.
- पेंट थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर.
- शेतमाल साठवणूकीसाठी गोदाम उपलब्धता.
- शेतमाल विक्रीनंतर सर्व खर्च वजा जाता होणाऱ्या नफ्यामध्ये भागीदारी.
- कृपिसळ्हा आणि मार्गदर्शन.
- प्रशिक्षण व पिक प्रात्यक्षिक योजना

### कंपनीच्या कार्याचे मामाजिक परिणाम

- शेतकऱ्यांमध्ये शेतीमाल विक्रीवेळी स्वच्छ सवयीचा विकास.
- पिक उत्पादनासाठी मार्गदर्शन मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांच्या आत्मविश्वासामध्ये वाढ.
- शेतमाल विक्री प्रक्रिया व दर या बदल शेतकरी आश्वस्त झाल्यामुळे शेतकऱ्यांमधील समाधानामध्ये वाढ.
- संघटितरित्या उत्पादन घेणे व विक्री व्यवस्था उभारणे या संकल्पनेवरील विश्वास अधिक घटू झाला.
- पारंपारीक पिकांबरोबरच नवीन पिकांचे उत्पन्न व विक्री याबवतीत शेतकऱ्यांचा आत्मविश्वास यामध्ये वाढ.



# गोदावरी व्हॅली फार्मस् प्रोड्युसर कंपनी लिमिटेड

(गोदा फार्मस् ग्रुप)

रिसोर्स सेंटर

कळमनुरी : 7447758308 | डॉगरकडा : 9834424003 | बोल्डा : 7447758302 | नांदेड : 9423469507

रोजचे खरेदी भाव मिळण्यासाठी संपर्क क्र.: 7447758301, 7447758322